

“शिक्षक प्रशिक्षण” या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत...

(केंद्र हिस्सा लेखाशिर्ष २२०२ आय १६५) आणि राज्य हिस्सा (२२०२ आय २५४).

**महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७ / प्र. क्र. ०२ / कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख:- १२ ऑक्टोबर, २०१७.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७ / प्र.क्र.६८ / अर्थ-३, दि. ०१.०४.२०१७.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७ / प्र.क्र.७५ / अर्थ-३, दि. १८.०४.२०१७..
- ३) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७ / प्र.क्र.९४ / अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७.
- ४) मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारचे पत्र क्र.एफ नं.४४-७/२०१७-ईई.९, दि.०२.०८.२०१७
- ५) शालेय शिक्षण विभाग, नस्ती क्र. अनुवि- ४११७ / (८८ / २०१७) / प्रशिक्षण.

शासन निर्णय-

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्र.टी-५, २२०२-सर्वसाधारण शिक्षण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०१- प्राथमिक शिक्षण, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (०४) शिक्षकांना प्रशिक्षण, केंद्र हिस्सा (२२०२ आय १६५), ०१- वेतन खाली रु.३००.०० लाख तर (०१) (०५) शिक्षकांना प्रशिक्षण, राज्य हिस्सा (२२०२ आय २५४), ०१- वेतन या लेखाशिर्षाखाली रु.२००.०० लाख इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा म्हणून रु. २५३.७३ लाख इतका निधी वितरीत केलेला आहे. त्यानुषंगाने शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने वाचा क्र. ५ येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार (०१) (०४) शिक्षकांना प्रशिक्षण, केंद्र हिस्सा (२२०२ आय १६५), ०१- वेतन याखाली रु.२५३.७३ लाख (अक्षरी रुपये दोन कोटी त्रेपन्न लाख त्र्याहत्तर हजार फक्त) इतका निधी व त्यास समरूप राज्य हिस्सा (०१) (०५) शिक्षकांना प्रशिक्षण, राज्य हिस्सा (२२०२ आय २५४), ०१- वेतन या लेखाशिर्षाखाली रु.१६९.१५ लाख (अक्षरी रुपये एक कोटी एकोणसत्तर लाख पंधरा हजार फक्त) इतका निधी नियंत्रक अधिकारी म्हणून प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

२. उपरोक्त वितरीत केलेला निधी या प्रकल्पाच्या मंजूर प्रशासकीय मान्यता रकमेच्या मर्यादेत करण्याची तसेच त्यानुषंगाने निधी खर्च करण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करण्याची दक्षता नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी.

३. प्रकरणी नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेले भौतिक उद्दिष्टाबाबतची माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.
४. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.
५. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिता आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.
६. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ व क्र. २ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच अनौपचारिक संदर्भ क्र. ३९९ / अर्थोपाय , दि.१४ -०९ -२०१७ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१०१२१३५९२७१२२४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

रविंद्र दि. औटे
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

३. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ अमरावती.
५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. वित्त विभाग (अर्थ-१९) / (व्यय-१४) मंत्रालय, मुंबई-३२
८. निवडनस्ती, कार्यासन- ०६, आदिवासी विकास विभाग.